



दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड

THE NEW INDIA ASSURANCE COMPANY LTD.

पंजीकृत एवं प्रधान कार्यालय : न्यू इन्डिया एश्योरन्स बिल्डिंग, 87, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई - 400 001.

Regd & Head Office : New India Assurance Bldg., 87, M.G. Road, Fort, Mumbai - 400 001.

CIN No. L66000MH1919GOI000526

Phone : 022-22708100
22708400

Website : www.newindia.co.in

Ref. No.: NIACL/CMD_BoardSectt/2020-21

February 3, 2021

To,

The Manager
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Tower
Dalal Street
Mumbai 400 001

The Manager
Listing Department
The National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, 5th floor, Plot C/1,
G Block, Bandra-Kurla Complex
Mumbai 400 051

Scrip Code: (BSE – 540769/NSE – NIACL)

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Cutting regarding Notice of Board Meeting to be held on 12th February, 2021

This has reference to our letter dated 01.02.2021 whereby we informed you that Meeting of the Board of Directors of the company will be held on Friday, 12th of February, 2021 through Video Conferencing inter alia,

- To consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter and nine months ended 31st December, 2020.
- To transact any other matter which the board may deem fit.

The Notice has also been published in the "Financial Express" (English), "Loksatta" (Marathi) and "Jansatta" (Hindi) on 02.02.2021 and the said notice is also available on Company's website at www.newindia.co.in. A copy of the aforesaid Newspaper cuttings is also enclosed for your reference.

This is for your information and records.

Thanking You

Yours faithfully

For The New India Assurance Company Limited


Jayashree Nair
Company Secretary & Chief Compliance Officer



INDIA GELATINE & CHEMICALS LIMITED

CIN: L99999G1973PLC002260

Registered Office:

703/704, 'Shilp', 7th Floor, Near Municipal Market,
Sheth C.G. Road, Navrangpura, Ahmedabad - 380 009.
E-mail ID : investor@indiagelatinelimited.com Website : www.indiagelatinelimited.com
Tel : +91-79-26469514

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of **INDIA GELATINE & CHEMICALS LIMITED**, will be held on Thursday, **11th February, 2021 at 04.00 P.M. inter-alia** to consider and approve the un-audited financial results for the 3rd quarter and nine months ended 31st December, 2020.

This information is also available on the website of the Company at www.indiagelatinelimited.com and on the website of the Stock Exchange where shares of the Company are listed at www.bseindia.com

By order of the Board of Directors,
Sd/-
Tanaya T. Daryanani
Company Secretary

Place : Mumbai

Date : 01.02.2021

NEW INDIA ASSURANCE

दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड
The New India Assurance Co. Ltd.Regd. & Head Office : 87, M.G. Road, Fort, Mumbai-400 001
CIN No: L66000MH1919G0I000526 IRDA Reg No: 190
Tel : +91 22 22708263; Fax : +91 22 22652811
Email : investors@newindia.co.in; Website : www.newindia.co.in

Notice of Board Meeting to be held on the 12th February, 2021

NOTICE is hereby given that pursuant to relevant regulations of the Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on **Friday, 12th of February, 2021** through VC/OAVM inter alia:

- To consider and approve the unaudited financial results of the Company for the Quarter and nine months ended 31st December, 2020.
 - To transact any other matter which the Board may deem fit.
- A copy of the said notice is also available on Company's website at www.newindia.co.in.

Date : February 01, 2021
Place : Mumbai
For The New India Assurance Co. Ltd.
Sd/-
Jayashree Nair
Company Secretary

L&T Technology Services

L&T TECHNOLOGY SERVICES LIMITED

(A subsidiary of Larsen & Toubro Limited)

CIN: L72900MH2012PLC232169

Regd. Office: L&T House, N.M. Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001.
Tel: (9122) 6752 5656; Fax: (9122) 6752 5893
E-mail: investor@lts.com Website: www.LTTS.com

NOTICE

Notice is hereby given, in terms of the provisions of Section 110 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), in compliance with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020 and 39/2020 dated December 31, 2020 ("MCA Circulars") issued by Ministry of Corporate Affairs, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, Secretarial Standards 2 on General Meetings and other applicable laws and regulations, the Company seeks approval of Shareholders to the resolutions appended below proposed to be passed by way of Postal Ballot only through remote E-voting (Voting through Electronic means):

- 1) Extension of term of Dr. Keshab Panda (DIN: 05296942), as the Chief Executive Officer & Managing Director of the Company upto March 31, 2021 and his appointment as Non-Executive Director of the Company w.e.f April 1, 2021;
- 2) Extension of term of Mr. Amit Chadha (DIN: 07076149), as the Deputy CEO & Whole-Time Director of the Company upto March 31, 2021 and his appointment as the CEO & Managing Director of the Company for a term of three years w.e.f April 1, 2021 till March 31, 2024;
- 3) Appointment of Mr. Chandrasekaran Ramakrishnan (DIN: 00580842) as an Independent Director of the Company;
- 4) Re-Appointment of Mr. Sudip Banerjee (DIN: 05245757) as an Independent Director of the Company

Postal Ballot Notice is being sent via email only to the members of the Company, whose name appears on the Register of the Members/List of Beneficial Owners, as received from Depositories on Friday, January 29, 2021, the cut off date. The voting rights shall be reckoned on the paid-up value of the shares registered in the name of the members as on the cut off date.

The Company on Monday, February 1, 2021 has completed sending Postal Ballot Notice through electronic means along with the Login Id and Password for E-voting to the Members whose email addresses are registered with the Company/Depositories. The Postal Ballot Notice is also available on the website of the Company at www.lts.com and the website of Kfin Technologies Private Limited (Kfintech) at www.kfintech.com.

Due to the threat imposed due to outbreak of the COVID-19 pandemic and in accordance with the MCA Circulars, the Company has sent this Postal Ballot Notice in electronic form only. The Company expresses its inability to dispatch hard copy of this Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-paid Business Reply Envelop to the members of this Postal Ballot.

Voting through Electronic Mode
In compliance with the provisions of Section 108, 110 and other applicable provisions of the Act, read with Rule 20 and Rule 22 of the Rules, as amended, Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, and MCA Circulars, the Company has provided only the remote e-voting facility to its Members, to enable them to cast their votes electronically. The remote E-voting period commences on **Tuesday, February 2, 2021 at 9.00 A.M.** and ends on **Wednesday, March 3, 2021 at 5.00 P.M.** The instructions of remote e-voting are appended in the Postal Ballot Notice.

Voting by electronic means shall not be allowed beyond **5.00 PM IST** on **Wednesday, March 3, 2021**. Please note that any votes received after the above-mentioned date will be treated as invalid.

Scrutinizer
The Company has appointed Mr. Alwyn D'Souza, Practising Company Secretary (Membership No. FCS 5559) or failing him Mr. Vijay Sonone, Practising Company Secretary (Membership No. FCS 7301) of M/s. Alwyn D'Souza & Co, as Scrutinizer for conducting the Postal Ballot & e-voting process in accordance with law and in a fair and transparent manner.

The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Board of Directors/any director/Company Secretary authorised by the Board of Directors after completion of the scrutiny of the Postal Ballots (through remote e-voting process). The result of the voting by Postal Ballot will be announced on or before Friday, March 5, 2021, by way of Intimation to Stock Exchanges on which Company is listed and will be posted on the website of the Company at www.lts.com and also the website of Kfintech at www.kfintech.com.

Contact Details
Grievances connected with voting by Postal Ballot including voting by electronic means, if any, may be addressed to the Company Secretary at L&T Technology Services Limited, L&T Business Park, TC-2, Tower B, 2nd Floor, North-East Wing, Gate No. 5, Sakinaka Road, Powai, Mumbai 400 072; Contact Details: Tel: (91 022) 6705 9200; Fax: (91 022) 6705 9695 E-mail: investor@lts.com or Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Private Limited, Unit: L&T Technology Services Limited, Selenium Tower B, Plot Nos. 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032; Email - evoting@kfintech.com.

By Order of the Board of Directors
For L&T TECHNOLOGY SERVICES LIMITED
KAPIL BHALLA
COMPANY SECRETARY
Membership No. F3485

Place : Mumbai

Date : February 1, 2021

This is a public announcement for information purposes only and is not a prospectus announcement. This does not constitute an invitation or offer to acquire, purchase or subscribe for securities. Not for release, publication or distribution, directly or indirectly, outside India.

INDIGO
Be surprised!

INDIGO PAINTS LIMITED

Our Company was originally incorporated as 'Indigo Paints Private Limited' at Pune, Maharashtra as a private limited company under the Companies Act, 1956, pursuant to the certificate of incorporation dated March 28, 2000 issued by the Registrar of Companies, Maharashtra at Pune ("RoC"). Subsequently, our Company was converted into a public limited company and consequently the name of our Company was changed to 'Indigo Paints Limited' and a fresh certificate of incorporation dated August 20, 2020 was issued by the RoC. For details in relation to changes in the name and the registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters" beginning on page 178 of the Prospectus dated January 25, 2021 ("Prospectus") filed with the Securities and Exchange Board of India ("SEBI"), BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") and together with BSE, the "Stock Exchanges".

Registered and Corporate Office: Indigo Tower, Street-5, Palod Farm-2, Baner Road, Pune 411 045, Maharashtra, India; Tel: +91 20 6681 4300; Website: www.indigopaints.com;
Contact Person: Sujoy Bose, Company Secretary and Compliance Officer, E-mail: secretarial@indigopaints.com. Corporate Identity Number: U24114PN2000PLC014669

OUR PROMOTERS: HEMANT JALAN, ANITA JALAN, PARAG JALAN, KAMALA PRASAD JALAN AND HALOGEN CHEMICALS PRIVATE LIMITED

Our Company has filed the Prospectus with the RoC on January 25, 2021, and the Equity Shares are proposed to be listed on the Stock Exchanges and trading is expected to commence on February 2, 2021.

BASIS OF ALLOTMENT

INITIAL PUBLIC OFFER OF TO 7,853,422 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH ("EQUITY SHARES") OF INDIGO PAINTS LIMITED ("COMPANY" OR "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ 1,490 PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ 1,480 PER EQUITY SHARE) AGGREGATING TO ₹ 11,691.24 MILLION (THE "OFFER") COMPRISING A FRESH ISSUE OF 2,013,422 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 2,997.34 MILLION (THE "FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF 5,840,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 8,693.90 MILLION (THE "OFFER FOR SALE"), COMPRISING 2,005,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 2,984.81 MILLION BY SEQUOIA CAPITAL INDIA INVESTMENTS IV, 2,165,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 3,222.99 MILLION BY SCI INVESTMENTS V (COLLECTIVELY REFERRED TO AS THE "INVESTOR SELLING SHAREHOLDERS") AND 1,670,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 2,486.10 MILLION BY HEMANT JALAN (REFERRED TO AS, THE "PROMOTER SELLING SHAREHOLDER" AND TOGETHER WITH THE INVESTOR SELLING SHAREHOLDERS, THE "SELLING SHAREHOLDERS"), AND SUCH EQUITY SHARES THE "OFFERED SHARES").

THE OFFER INCLUDES A RESERVATION OF 70,000 EQUITY SHARES, AGGREGATING TO ₹ 93.94 MILLION (CONSTITUTING 0.15% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL), FOR SUBSCRIPTION BY ELIGIBLE EMPLOYEES (THE "EMPLOYEE RESERVATION PORTION"). THE OFFER LESS THE EMPLOYEE RESERVATION PORTION IS HEREAFTER REFERRED TO AS "NET OFFER". THE OFFER AND NET OFFER SHALL CONSTITUTE 16.51% AND 16.36%, RESPECTIVELY, OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

THE FACE VALUE OF EQUITY SHARES IS ₹ 10 EACH. THE OFFER PRICE IS 149 TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE ANCHOR INVESTOR OFFER PRICE IS ₹ 1,490 PER EQUITY SHARE.

A discount of ₹ 148 per Equity Share was offered to Eligible Employees bidding in the Employee Reservation Portion.

OFFER PRICE: ₹ 1,490 PER EQUITY SHARE OF FACE VALUE OF ₹ 10 EACH EQUITY SHARE
THE OFFER PRICE IS 149.0 TIMES OF THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES
EMPLOYEE DISCOUNT: ₹ 148 PER EQUITY SHARE ON THE OFFER PRICE

Risks to Investors:

- The three book running lead managers ("BRLMs") associated with the Offer have handled 30 public offers in the past three years, out of which 11 issues closed below the offer price on listing date.
- The Price/Earnings ratio based on diluted EPS for Fiscal 2020 for the Issuer at the upper end of the Price Band is as high as 142.04 as compared to the average industry peer group PE ratio of 81.10.
- Average cost of acquisition of Equity Shares by the Selling Shareholders ranges from ₹ 0.15 per Equity Shares to ₹ 113.77 per Equity Share and Offer Price at upper end of the Price Band is ₹ 1490.
- Weighted Average Return on Net Worth for Financial Years 2018, 2019 and 2020 is 19.89%.

BID/OFFER PROGRAMME

BID/OFFER OPENED ON: WEDNESDAY, JANUARY 20, 2021

BID/OFFER CLOSED ON: FRIDAY, JANUARY 22, 2021

The Offer was made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations and in compliance with Regulation 6(1) of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 ("SEBI ICDR Regulations"), wherein not more than 50% of the Net Offer was available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs"), the "QIB Portion", provided that our Company in consultation with the BRLMs, allocated up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which one-third was reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids having been received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. Further, 5% of the Net QIB Portion was available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds, and the remainder of the Net QIB Portion was available for allocation on a proportionate basis to all QIBs, including Mutual Funds, and subject to valid Bids having been received at or above the Offer Price. Further, not less than 15% of the Net Offer was available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Net Offer was available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. Further, Equity Shares were made available for allocation on a proportionate basis to Eligible Employees applying under the Employee Reservation Portion, subject to valid Bids having been received from them at or above the Offer Price. Furthermore, a discount of ₹ 148 per Equity Share is being offered to Eligible Employees, bidding in the Employee Reservation Portion in accordance with the SEBI ICDR Regulations. All potential Bidders (except Anchor Investors) were required to mandatorily utilise the ASBA process providing details of their respective ASBA accounts, and UPI ID in case of RBIs using the UPI Mechanism, if applicable, in which the corresponding Bid Amounts were blocked by the SCSBs or by the Sponsor Bank under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. Anchor Investors were not permitted to participate in the Offer through the ASBA process. For details, see "Offer Procedure" beginning on page 339 of the Prospectus.

The bidding for Anchor Investors opened and closed on January 19, 2021. The Company received 35 Applications from 25 Anchor Investors (including 8 Mutual Funds through 18 Mutual Fund Schemes) for 2,335,020 Equity Shares. The Anchor Investor price was finalized at ₹ 1,490 per Equity Share. A total of 2,335,020 shares were allocated under the Anchor Investor Portion aggregating to ₹ 3,479,179,800.00.

The Offer (excluding Anchor Investors Portion) received 2,737,401 applications for 640,757,180 Equity Shares (prior to technical rejections) resulting in 116,1128 times subscription. The details of the applications received in the Offer from various categories are as under (before technical rejections):

Sl. no	Category	No. of Applications	No. of Equity Shares applied	Equity Shares Reserved as per Prospectus	No. of times Subscribed	Amount (₹)
A	Retail Individual Bidders	2,723,444	39,393,770	2,724,198	14,4607	58,712,714,937.00
B	Non Institutional Bidders	8,375	305,807,610	1,167,514	261,9306	455,654,394,130.00
C	Eligible Employees	5,350	167,930	70,000	2,3990	225,443,170.00
D	QIBs (Excluding Anchor Investors)	232	295,387,870	1,556,690	189,7538	440,127,926,300.00
	Total	2,737,401	640,757,180	5,516,402	116,1128	954,720,478,537.00

Final Demand

A summary of the final demand as per BSE and NSE as on the Bid/Offer Closing Date at different Bid prices is as under:

Sr. No	Bid Price	No. of Equity Shares	% Total	Cumulative Total	Cumulative Total
1	1488	415,850	0.06	415,850	0.06
2	1489	302,690	0.05	718,540	0.11
3	1490	610,518,300	94.39	611,236,840	94.50
4	Cut-Off	35,557,480	5.50	646,794,320	100.00
5	TOTAL	646,794,320	100.00		

The Basis of Allotment was finalized in consultation with the Designated Stock Exchange, being BSE on January 28, 2021.

A. Allotment to Retail Individual Bidders (after Technical Rejections)

The Basis of Allotment to the Retail Individual Bidders, who have Bid at cut-off or at the Offer Price of ₹ 1,490 per Equity, was finalized in consultation with BSE. This category has been subscribed to the extent of 13,7444 times. The total number of Equity Shares Allotted in this category is 2,724,198 Equity Shares to 272,419 successful applicants. The category-wise details of the Basis of Allotment are as under:

Sr. No.	Category	No. of Applications Received	% of Total	Total No. of Equity Shares Applied	% to Total	No. of Equity Shares Allotted per Applicant	Ratio	Total No. of Equity Shares Allotted
1	10	2,269,125	87.68	22,691,250	60.60	10	2:19	2,388,630
2	20	147,589	5.70	2,951,780	7.88	10	2:19	155,360
3	30	48,230	1.86	1,446,900	3.86	10	2:19	50,770
4	40	19,095	0.74	763,800	2.04	10	2:19	20,100
5	50	25,157	0.97	1,257,850	3.36	10	2:19	26,480
6	60	9,191	0.36	551,460	1.47	10	2:19	9,680
7	70	8,680	0.34	607,600	1.62	10	2:19	9,140
8	80	2,848	0.11	227,840	0.61	10	2:19	3,000
9	90	1,862	0.07	167,580	0.45	10	2:19	1,960
10	100	15,421	0.60	1,542,100	4.12	10	2:19	16,230
11	110	1,542	0.06	169,620	0.45	10	2:19	1,620
12	120	2,575	0.10	309,000	0.83	10	2:19	2,710
13	130	36,582	1.41	4,755,660	12.70	10	2:19	38,510
	8 Out of 33,556 Allotees from Serial no 2 to 13, were allotted 1(one) additional share							8
	TOTAL	2,587,897	100.00	37,442,440	100.00			2,724,198

B. Allotment to Non Institutional Investors (after Technical Rejections)

The Basis of Allotment to the Non-Institutional Investors, who have Bid at the Offer Price of ₹ 1,490 per Equity Share was finalized in consultation with BSE. This category has been subscribed to the extent of 261.6452 times. The total number of Equity Shares allotted in this category is 1,167,514 Equity Shares to 2,491 successful applicants. The category-wise details of the Basis of Allotment are as under: (Sample)

Sr. No.	Category	No. of Applications Received	% of Total	Total No. of Equity Shares Applied	% to Total	No. of Equity Shares Allotted per Applicant	Ratio	Total No. of Equity Shares Allotted
1	140	2276	28.28	318,640	0.10	10	5:93	1,220
2	150	605	7.52	90,750	0.03	10	7:121	350
3	200	561	6.97	112,200	0.04	10	1:13	430
4	250	110	1.37	27,500	0.01	10	1:10	110
5	300	210	2.61	63,000	0.02	10	12:105	240
6	330	181	2.25	59,730	0.02	10	23:181	230
7	400	117	1.45	46,800	0.02	10	6:39	180
8	500	184	2.29	92,000	0.03	10	35:184	350
9	600	64	0.80	38,400	0.01	10	15:64	150
10	670	146	1.81	97,820	0.03	10	37:146	370
11	700	71	0.88	49,700	0.02	10	19:71	190
12	1,000	211	2.62	211,000	0.07	10	81:211	810
13	1,100	17	0.21	18,700	0.01	10	7:17	70
14	1,340	48	0.60	64,320	0.02	10	25:48	250
15	1,500	27	0.34	40,500	0.01	10	16:27	160
16	1,670	33	0.41	55,110	0.02	10	7:11	210

Sr. No.	Category	No. of Applications Received	% of Total	Total No. of Equity Shares Applied	% to Total	No. of Equity Shares Allotted per Applicant	Ratio	Total No. of Equity Shares Allotted
17	2,000	54	0.67	108,000	0.04	10	41:54	410
18	2,350	10	0.12	23,500	0.01	10	9:10	90
19	2,500	16	0.20	40,000	0.01	10	1:1	160
20	2,680	13	0.16	34,840	0.01	10	1:1	130
21	3,000	30	0.37	90,000	0.03	11	1:1	330
22								

प्रवाशांच्या संख्येत वाढ

लोकसत्ता प्रतिनिधी

सर्वांसाठी लोकल सुरू; पहिल्याच दिवशी तिकीट खिडक्यांसमोर रांगा

मुंबई : गर्दीची वेळ टाकून सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी सोमवारपासून देण्यात आली. पर्याय नसल्याने ही वेळ अनेकांनी स्वीकारल्याचे चित्र मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानकात दिसत होते. नेहमीपेक्षा प्रत्येकी चार ते पाच लाख अतिरिक्त प्रवाशांनी प्रवास केला. या दोन्ही मार्गांवरील तिकीटांची आणि पासची विक्री वाढली. अनेकांनी आखून दिलेल्या प्रवास वेळेचेत पास काढण्यासाठी रांगाही लावल्या. त्यामुळे तिकीट खिडक्यांसमोर लांबच लांब रांगा होत्या.



● २९ जानेवारीला पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरून साडेजऊन लाख प्रवाशांनी प्रवास केला. तर सोमवारी सायंकाळी ६ पर्यंत ११ लाख ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला. रात्री उशिरापर्यंत प्रवासी

प्रवास करता यावा यासाठी अनेकांनी सोमवारी सकाळी ७ च्या आधी तसेच दुपारी १२ ते दुपारी चार या वेळेचेत स्थानक गाठून प्रवास पास काढला.

वाढ किती?

संख्येत ४ लाखांहून अधिक भर पडण्याची शक्यता पश्चिम रेल्वेचे व्यक्त केला.

● मध्य रेल्वेवरून २९ जानेवारीला

९३ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. १ फेब्रुवारीला सायंकाळी ६ पर्यंत १४ लाख ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला आणि रात्री उशिरापर्यंत ९ लाखांहून अधिक प्रवाशांची भर पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे तिकीट खिडक्यांसमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दादर, अंधेरी ते बोरिवलीपर्यंतची स्थानके, वसई, विरार, नालासोपारा, कुर्ला,



शेतकऱ्यांकडून शनिवारी देशव्यापी 'चक्काजाम'

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ कृषी कायदांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या ६ फेब्रुवारीला देशव्यापी 'चक्काजाम' आंदोलनाची हाक शेतकऱ्यांनी सोमवारी दिली. आंदोलनस्थळांवर

इंटरनेटबंदीविरोधात शेतकरी ६ फेब्रुवारीला तीन तास देशातील महामार्ग रोखून धरतील. दुपारी १२ ते ३ या दरम्यान हे 'चक्काजाम' आंदोलन होईल, असे शेतकरी गेल्यांनी सोमवारी सिंधु सीमेवर पत्रकार परिषेत सांगितले.

VASANTDADA PATIL PRATISHTHAN'S COLLEGE OF ENGINEERING & VISUAL ARTS
 NAAC ACCREDITED, APPROVED BY AICTE, DTE & DOA, GOVT. OF MAHARASHTRA & AFFILIATED TO UNIVERSITY OF MUMBAI
 Vasantdada Patil Educational Complex, Eastern Express Highway, Padambhushan Vasantdada Patil Marg, Sion-Mumbai-400 022.
 E-Mail: principal@vpvpcoe.ac.in, Web: www.vpvpcoe.ac.in, Tel: +91 22 26847229, 7226, 7228
 (DTE CODE-EN-3188)

ADMISSION NOTICE FOR ACADEMIC YEAR 2020-2021
 Applications are invited from eligible candidates for Institute Level Seats & Seats remained vacant after cap round in First Year Engineering. For eligibility criteria and admission procedure please refer Govt. of Maharashtra, State Common Entrance Test Cell, Information Brochure for Admission for A. Y. 2020-2021. Detailed admission schedule and seat remained vacant under Institute Level Quota and Against Cap will be displayed on college website and Notice Board.

● Sale & Acceptance of Application Form and Brochure @ Rs. 2000/- From 02.02.2021 to 03.02.2021

SMT. ASHALATA M. PHALKE ADV. APPASAHEB S. DESAI
 President General Secretary

SHRI. SHEKHAR M. PHALKE ADV. PRALHAD G. DESAI DR. ALAM N. SHAIKH
 Vice President Treasurer Principal & Campus Director

RAGGING PROHIBITED **Hostel Facility Available**

शंडीच्या वाटेत उष्ण वारे आणि कमी दाबाचे पट्टे!

पुणे : जानेवारी महिन्यात उत्तरेकडील राज्यात दोन टप्प्यांमध्ये शंडीची लाट आली असतानाही या महिन्यातही महाराष्ट्रात कडाव्याची आणि दीर्घ शंडी पडली नाही. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे, दगाळ वातावरण आणि दक्षिणेकडून येणारे उष्ण वारे शंडीच्या वाटेतील अडथळे ठरले. अद्यापही हे अडथळे कायम आहेत. डिसेंबरच्या पंधरवड्यात आणि शेवटच्या टप्प्यात राज्याच्या बहुतांश भागातील तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. अनेक ठिकाणी एक ते दोन दिवस रात्रीचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले होते. मात्र, विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात शंडीची स्थिती दीर्घकाळ राहिली नाही. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शंडी पूर्णपणे गायब झाली होती आणि पहिल्याच आठवड्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाळी स्थिती तयार झाली. त्यामुळे तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ नोंदविण्यात आली.

मुखपट्टीविना प्रवास करणाऱ्या ५७१ जणांवर कारवाई

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी मुखपट्टीविना स्थानकात दाखल झालेल्या ५७१ प्रवाशांविरोधात सोमवारी रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. दंड आकारून या प्रवाशांना स्थानकातून माघारी पाठवण्यात आले. रेल्वे पोलिस आयुक्तालयातून मिळालेल्या माहितीनुसार राज्य रेल्वे



पोलिस (जीआरपी), रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत

विनातिकीट प्रवास...

पश्चिम रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या सुमारे ४०० प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. तसेच मुखपट्टीविना स्थानक आवारात आलेल्या २३७ प्रवाशांवरही दंडात्मक कारवाई केल्याचे पोलीस उपायुक्त (जीआरपी) प्रदीप चव्हाण यांनी सांगितले. ५७१ प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला. प्रतिबंधित वेळात काही प्रवाशांनी प्रवासासाठी परवानगी देण्याची आग्रही मागणी केली, मात्र त्या प्रत्येकाला रोखण्यात आले, अशी माहिती आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिली.

Maharshi Karve Stree Shikshan Samstha's SMT. HIRABEN NANAVATI INSTITUTE OF MANAGEMENT AND RESEARCH FOR WOMEN
 CUMMINS ENGG. COLLEGE CAMPUS, Karve Nagar, Pune - 411 052
 Affiliated to Savitribai Phule Pune University & Approved by AICTE (New Delhi).
 DTE Govt. of Maharashtra Website : www.hnimr.org, Email : hnimr@gmail.com

MBA ADMISSIONS 2020-2021 (Only for Girls)
 Applications are invited from the eligible candidates for
 • Institute Level Seats • Against Cancellation / Vacant Seats (if any)

Course	Intake Capacity	DTE Choice Code
M.B.A.	180	611410110F

Admissions will be as per the norms & the procedure prescribed by government of Maharashtra. (Refer MAH-MBA/MMS-CET 2020 Information Brochure) Last Date : 03/02/2021
 • Highly qualified faculty members having Industrial Experience. • Value addition for skill development through industry experts. • Strong Industrial Interface. • Well equipped IT Lab & Other Physical Infrastructure
 (Click here to apply -> <https://www.hnimr.org/application-for-against-cap-institute-level-2/>)
 For admission contact : 9822541025 / 9595237280 / 020-2547-5977 / 4870 Secretary, MKSSS Director Incharge, HNIMR

NEW INDIA ASSURANCE
 दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड
 The New India Assurance Co. Ltd

निधीकृत व मुख्य कार्यालय : ८७, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१.
 सीआयएन नं. : एल६६०००एएए१९१९जीआय००००२६, आबआरडीए नं. : १९०
 टेली : +९१ २२ २२७०८२६३, फॅक्स : +९१ २२ २२६४२८२१
 ईमेल : investors@newindia.co.in, वेबसाइट : www.newindia.co.in

१२ फेब्रुवारी २०२१ रोजी घडणाय़ा घडणाऱ्या मंडळाच्या सभेचा सूचना
 सिव्हायुटिक अँड एक्सचेंज बँक ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑफिशियल अँड डिस्कलॉजर विभाग/मिस्ट्र) रेल्युलन्स, २०१५ च्या संबंधित रेल्युलन्सच्या अनुसार याद्वारा सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा, इतर गौरीसमवेत व्हीसी/ओएव्हीएनद्वारा शुक्रवार, १२ फेब्रुवारी २०२१ रोजी घडण्यात येणार आहे.
 * ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरीक्षित वित्तीय निदर्शने विचारता घेण्याकरिता आणि मान्य करण्याकरिता.
 * कोणत्याही अन्य विषयावर कामकाज चालविण्याकरिता, जे मंडळास उचित वाटेल.
 उक्त सूचेनीचे प्रत www.newindia.co.in या कंपनीच्या वेबसाइटवरसुद्धा उपलब्ध आहे.
दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लि.करिता
 स्वाक्षरी/-
जयश्री नायर
 कंपनी सचिव

ता.दि. : ०१ फेब्रुवारी २०२१
 स्थळ : मुंबई

Shiromani Gurudwara Prabandhak Committee's GURU NANAK INSTITUTE OF MANAGEMENT STUDIES
 G.N. Khalsa College Campus, Matunga, Mumbai - 400 019
 Website : www.gnims.edu.in

ADMISSIONS NOTIFICATION M.M.S. 2020 - 21
 CHOICE CODE: 311710210 DTE CODE: MB3117
 TWO YEAR FULL TIME
 POST GRADUATE DEGREE COURSE
 (Approved by AICTE and Affiliated to University of Mumbai)
 Intake Capacity : 120
 (Minority - 61, Institute level - 24, CAP - 35)

INSTITUTE LEVEL AND VACANT SEATS AFTER CAP ROUND (if any)

Applications are invited for admission against Institute Level and Vacant Seats after CAP round for candidates who are Registered with the Competent Authority

Last date of Submission of Application : 4th February 2021

For further guidance all interested aspirants may contact the GNIMS admission team:
 Prof. Kapil Bhopatkar - +91 - 98202 69899
 Ms. Rajinder Kaur - +91 - 98331 56351
 Ms. Saba - +91 - 86555 29996
 Email : info@gnims.com

बायर क्रॉप्सायन्स लिमिटेड
 सीआयएन : एल२४२१०एमएच२९५८पीएलसी०११२१७३
 निधीकृत कार्यालय : बायर हाऊस, सेन्ट्रल अँकेन्स,
 हिरानंदांनी इस्टेट, ठाणे (घ.)-४०० ६०७.
 टेली क्र. : ०२२-२५३१ १२३४; फॅक्स क्र. : ०२२-२५४५ ५०६३
 वेबसाइट : www.bayer.in; ई-मेल : ir_bcs@bayer.com

सूचना
 सर्व (लिस्टिंग ऑफिशियल अँड डिस्कलॉजर विभाग/मिस्ट्र) रेल्युलन्स, २०१५ ('रेग्युलन्स')च्या रेग्युलन्स ४७(२) यासह वाचलेल्या रेग्युलन्स २९ च्या अनुसार याद्वारा सूचना देण्यात येते की, ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरीक्षित वित्तीय निदर्शने, इतर गौरीसमवेत, विचारात घेण्याकरिता आणि मान्य करण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा गुरुवार, ११ फेब्रुवारी २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. याअधिक, कंपनीची ट्रेडिंग विंडो कंपनीच्या प्रॉफिटेशन ऑफ इन्सायडर ट्रेडिंग पॉलीसीच्या अनुसार सर्व परनिर्दिष्ट व्यक्तींकरिता बंद ठेवण्यात आली आहे.
 याअधिक पूर्वीच रेग्युलन्सच्या रेग्युलन्स ४७(२) यासह ही सूचना खालील वेबसाइटवरसुद्धा उपलब्ध आहे :
 ए) कंपनीच्या वेबसाइट www.bayer.in
 बी) दि बीएसई लिमिटेड www.bseindia.com

बायर क्रॉप्सायन्स लिमिटेड करिता
 स्वाक्षरी/-
निकुंनकुमार सावलिया
 कंपनी सचिव व
 अनुपालन अधिकारी

स्थळ : वडोदरा
 तारीख : ०२ फेब्रुवारी २०२१

ANJUMAN-I-ISLAM'S KALSEKAR TECHNICAL CAMPUS
 NEW PANVEL
 District: Raigad
ADMISSION AGAINST CAP VACANCY & INSTITUTE LEVEL

First Year Degree, Direct Second Year, Degree & Postgraduate Admission 2020-21
DTE Code 3439
 Applications are invited from eligible candidates for the vacant seats against CAP & Institute/Level seats

PROGRAMS (BE, B. Pharm, B. Arch, ME)
 Civil Engineering
 Computer Engineering
 Electrical Engineering
 Electronics & Telecommunication Engg.
 Mechanical Engineering
 School of Pharmacy
 School of Architecture
 M.E. in Construction, Engg. & Mgmt.

VACANT SEATS
 For number of vacant seats of each program, visit the VACANT SEATS tab on www.aikt.ac.in

Dr. Zahir Kazi presenting achievements of Anjuman
 AIKTC Students in Merchant Navy

Eligibility: (i) As per notification / norms of the Competent Authority, Commissioner of State Common Entrance Cell, Government of Maharashtra. (ii) Registration and document verification is mandatory from the competent authority. Admission form, Prospectus and Registration fees: Rs. 1100/-
 Sale, Verification and Submission of application form starts from 2nd Feb 2021 (9.00 am) to 3rd Feb 2021 (12.00 noon). Refer institute website / notice board for further details like merit list.
 Note: (i) The candidates who have registered on www.maicat.org are eligible to apply for Non CAP seats. The above schedule is tentative any changes as per the rule will be notified on the website www.aikt.ac.in.
 (ii) Following all COVID-19 precautions (wearing mask, social distancing etc.) is must while visiting campus.

पितांबरीला प्रत्येक गावात एक फ्रँचायसी देणे आहे.

दुकानदायीतून यश आणि समृद्धी!
दरमहा १ ते २ लाख विक्रीची हमी*
 त्वरा करा!
संधीचा फायदा घ्या!

३० वर्षांचा यशस्वी प्रवास!
 ग्राहकांची पसंती लाभलेला भारतीय ब्रँड!

संपूर्ण महाराष्ट्रात अर्थात विदर्भ, मराठवाडा, मुंबई-कोकण, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, वस्तीत 'पितांबरी शॉपी फ्रँचायसी' देणे आहे.

श्री. माट, बोरिवली साहीब एन्टरप्रायझेस, कादिवली माहरोज अँगो, अँगोवली वैष्णवी एन्टरप्रायझेस, जलियाग ओन्ही केश, कुर्ला एस्.डि. एन्टरप्रायझेस, पन्वेल

पितांबरी शॉपी फ्रँचायसीचे फायदे

- तुमच्या दुकानात पितांबरीचे दुकान
- ग्राहकप्रिय पितांबरी उत्पादनांच्या विक्रीतून उत्पन्नवाढ
- दुकानातील अन्य कंपन्यांच्या उत्पादनांच्या विक्रीत वाढ
- चालू व्यवसायासोबत अतिरिक्त उत्पन्नाचे साधन

आत्तापर्यंत ३० ठिकाणी पितांबरी फ्रँचायसी शॉप्स सुरू झाली आहेत.
८२ अभिनव उत्पादने १६५ SKU's सह

पितांबरीची फ्रँचायसी घेऊन समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या आमच्या सर्व पार्टनर्सचे आम्ही आभारी आहोत.

त्वरा करा!
 आपणही लवकरात लवकर समृद्ध होऊ शकाल!

पितांबरी मॉडलर प्रा. लि.: श्री. श्वेत गुळेकर: ८०८७७७२५७३, श्री. रवी यादव: ७७९८८०४६४९, श्री. मनोज विचारे: ७८९८८०९४९३. टोल फ्री: ९८००३९२९९९, www.pitambari.com

OUR TOP RECRUITERS

Reliance Jio Capgemini wipro Justdial Tech Mahindra BYJU'S alatas biglift FRESenius KABI Allerin BWR QBD JTV Doctronic Exadatum HGS atidan WINNTUS India Limited Nergysolar Schlumberger SKYCAD SUNESONS

Plot#2 & 3, Sector-16, Near Thana Naka, Khandagaon, New Panvel, Navi Mumbai-410 206. www.aikt.ac.in

Contact us @ 022-27481247 / 48 / 49 / 7045316768 / 9967133994

Dr. Zahir I. Kazi **Mr. G.A.R. Shaikh** **Mr. Burhan Harris** **Dr. A. Razak Honnutagi**
 Hon. President, A.I. Hon. Gen. Secretary, A.I. Hon. Exe-Chairman, BINM Director

www.aikt.ac.in aiktcofficial aiktcofficial aiktcofficial aiktctv

